

Seat No	
------------	--

B.A.-I Semester-I Examination
Economics (Open Elective) Paper-I
Banks and Financial System-I: OEBFS01101
Subject Code: 230303

Time: Two Hours

Total Marks: 60

Instructions:

- 1. All Questions are Compulsory.**
- 2. All Questions carry equal marks.**
- 3. Figures to the right indicate full marks**

Q.1. Choose the Correct alternatives from the following.

15

- 1 factors are included in the Financial Development Indicator.
 A) Interest rate B) Financial Policy C) Gross Domestic Product D) All of the above
- 2 Capital market includes term loans
 A) Small B) Too Small C) Long D) All of the above
- 3 Shares and debentures are equity securities, also known as -----.
 A) Loan Capital B) Certain capital C) Capital bonds D) capital operations
- 4 Which of the following are not included in the organized sector of Money Market?
 A) Nationalized Bank B) Cooperative Bank C) Regional Rural Bank D) Money Lenders
- 5 Overdraft facility is available for.....
 A) Fixed Deposit B) Saving Deposit C) Current Deposit D) Recurring deposit
- 6 For security purpose bank should give loans to ----- persons.
 A) Many B) Single C) Some D) Zero
- 7 Commercial banks are known as ----- of the economy.
 A) Rivers B) Roads C) Blood vessels D) None of these
- 8 ----- means maximum limitation of capital formation of banks.
 A) Paid up capital B) Authorized capital C) Subscribed capital D) Reserve capital
- 9 Parties to a cheque are -----
 A) Drawer B) Drawee bank C) Payee D) All of these
- 10 ----- are types of Bill of Exchange.
 A) Inland Bill of Exchange B) Foreign Bill of Exchange C) Accommodation Bill D) All of these
- 11 Among the following are types of crossing.
 A) General B) Special C) A and B Both D) None of the above
- 12 Among the following are types of Endorsement.
 A) Blank B) Conditional C) Responsible Free D) All of these

- 13 Indian financial structure consists of elements
A) Financial markets B) Financial Institutions C) Financial instruments D) All of the above
- 14 Which of the following services are included in financial services?
A) Lease B) Credit Rating C) Hire Purchase D) All of the above
- 15 ----- institution does efficient allocation of savings to end users for investment in real estatet or consumption.
A) Economic system B) financial system C) Banking system D) Market System

Q.2. Write short Notes (Three out of Four) .

15

- 1 Functions of Financial Intermediaries
- 2 Features of Money Market
- 3 Evolution of Banking Business
- 4 Crossing

Q.3. Write short Answers (Three out of Four) .

15

- 1 Discuss the Financial Intermediaries in detail.
- 2 Explain the Deficiencies in Capital Market.
- 3 State the limitations of credit creation.
- 4 Discuss the Cheque in detail.

Q.4.. Answer the following question on broad. (One out of two).

15

- 1 Explain the Financial instruments of money market and capital market in India.
 - 2 What is Commercial Bank. State the functions of commercial banks.
-

सूचना: :

1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
2. सर्व प्रश्नांना समान गुण आहेत.
3. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.

Q.1.खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.

१५

- 1 घटकांचा समावेश वित्तीय विकास निर्देशकात होतो.
अ) व्याजदर ब) वित्तीय धोरण क) स्थूल देशातर्गत उत्पादन ड) वरील सर्व
- 2 भांडवल बाजारात मुदतीच्या कर्जाचा समावेश होतो.
अ) अल्प ब) अतिअल्प क) दीर्घ ड) वरील सर्व
- 3 समभाग आणि अग्रहक्क भाग हे मालकी हक्क रोखे असतात, त्यांना ----- म्हणून देखील ओळखले जाते.
अ) कर्ज भांडवल क) निश्चित भांडवल ब) भांडवल रोखे ड) भांडवल प्रचालन
- 4 खालीलपैकी ----- चा समावेश नाणेबाजारातील संघटित क्षेत्रात होत नाही.
अ) राष्ट्रीयीकृत बँका ब) सहकारी बँका क) प्रादेशिक ग्रामीण बँका ड) सावकार
- 5 अधिकर्ष सवलत.....खात्यांना मिळते.
अ) मुदत ठेव ब) बचत ठेव क) चालू ठेव ड) आवर्ती ठेव
- 6 सुरक्षिततेच्या दृष्टीने बँकेने ----- व्यक्तींना कर्ज द्यावे.
अ) अनेक ब) एकाच क) काही ड) शून्य
- 7 व्यापारी बँका अर्थव्यवस्थेच्या ----- मानल्या जातात.
अ) नदया ब) रस्ते क) रक्त वाहिन्या ड) यापैकी नाही
- 8 भांडवल उभारणीसाठी बँकेने निश्चित केलेली महत्तम मर्यादा म्हणजे ----- होय.
अ) वसूल भांडवल ब) अधिकृत भांडवल क) खपलेले भांडवल ड) राखीव भांडवल
- 9 धनादेशाचे -----पक्ष असतात.
अ) आदेशक ब) अदेशी बँक क) आदाता ड) वरील सर्व
- 10 ----- हे हुंडीचे प्रकार आहेत.
अ) स्वदेशी विनिमय पत्र ब) विदेशी विनिमय पत्र क) परस्पर सहाय्यक विनिमय पत्र ड) वरील सर्व
- 11 खालीलपैकी रेखांकनाचे प्रकार आहेत.
अ) सामान्य ब) विशेष क) अ आणि ब दोन्ही ड) वरीलपैकी नाही.
- 12 खालीलपैकी ----- पृष्ठांकनाचे प्रकार आहेत.
अ) कोरे ब) सशर्त क) दायित्वमुक्त ड) वरील सर्व
- 13 भारतीय वित्तीय रचनेमध्ये घटकांचा समावेश होतो.
अ) वित्तीय बाजार ब) वित्तीय संस्था क) वित्तीय साधने ड) वरील सर्व
- 14 खालीलपैकी सेवांचा समावेश वित्तीय सेवामध्ये होतो.
अ) भाडेपट्टी करार ब) पतमुल्यांकन क) हप्तेबंदीने वस्तुविनिमय ड) वरील सर्व

15 अंतिम वापरकर्त्यांना स्थावर मालमत्तेतील गुंतवणुकीसाठी किंवा उपभोगासाठी बचतीची कार्यक्षम वाटणी -----
- करते.

अ) आर्थिक प्रणाली ब) वित्तीय प्रणाली क) बँकव्यवसाय प्रणाली ड) बाजार प्रणाली

Q.2.टीपा लिहा. (चार पैकी कोणतेही तीन).

१५

- 1 वित्तीय मध्यस्थ संस्थांची कार्ये
- 2 नाणेबाजाराची वैशिष्ट्ये
- 3 बँकिंग व्यवसायाची उत्क्रांती
- 4 रेखांकन

Q.3.थोडक्यात उत्तरे लिहा. (चार पैकी कोणतेही तीन) .

१५

- 1 वित्तीय मध्यस्थ संस्थावर सविस्तर विवेचन करा.
- 2 भांडवलबाजारातील उणीवा/कमतरता स्पष्ट करा.
- 3 पतनिर्मितीच्या मर्यादा सांगा.
- 4 धनादेशावर सविस्तर विवेचन करा.

Q.4.सविस्तर उत्तर लिहा. (दोन पैकी एक) .

१५

- 1 भारतातील नाणेबाजार आणि भांडवल बाजारातील पतसाधने स्पष्ट करा.
- 2 व्यापारी बँक म्हणजे काय सांगून व्यापारी बँकांची कार्ये सांगा.

Model Answer Paper

B.A.-I Semester-I Examination
Economics (Open Elective) Paper-I
Banks and Financial System-I: OEBFS01101
Subject Code: 230303

Time: Two Hours

Total Marks: 60

Q.1. खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.

१५

- 1 घटकांचा समावेश वित्तीय विकास निर्देशकात होतो.
अ) व्याजदर ब) वित्तीय धोरण क) स्थूल देशातर्गत उत्पादन ड) वरील सर्व
Option 4
- 2 भांडवल बाजारात मुदतीच्या कर्जाचा समावेश होतो.
अ) अल्प ब) अतिअल्प क) दीर्घ ड) वरील सर्व
Option 3
- 3 समभाग आणि अग्रहक्क भाग हे मालकी हक्क रोखे असतात, त्यांना ----- म्हणून देखील ओळखले जाते.
अ) कर्ज भांडवल क) निश्चित भांडवल ब) भांडवल रोखे ड) भांडवल प्रचालन
Option 3
- 4 खालीलपैकी ----- चा समावेश नाणेबाजारातील संघटित क्षेत्रात होत नाही.
अ) राष्ट्रीयीकृत बँका ब) सहकारी बँका क) प्रादेशिक ग्रामीण बँका ड) सावकार
Option 4
- 5 अधिकर्ष सवलत.....खात्यांना मिळते.
अ) मुदत ठेव ब) बचत ठेव क) चालू ठेव ड) आवर्ती ठेव
Option 3
- 6 सुरक्षिततेच्या दृष्टीने बँकेने ----- व्यक्तींना कर्ज द्यावे.
अ) अनेक ब) एकाच क) काही ड) शून्य
Option 1
- 7 व्यापारी बँका अर्थव्यवस्थेच्या ----- मानल्या जातात.
अ) नदया ब) रस्ते क) रक्त वाहिन्या ड) यापैकी नाही
Option 3
- 8 भांडवल उभारणीसाठी बँकेने निश्चित केलेली महत्तम मर्यादा म्हणजे ----- होय.
अ) वसूल भांडवल ब) अधिकृत भांडवल क) खपलेले भांडवल ड) राखीव भांडवल
Option 2
- 9 धनादेशाचे -----पक्ष असतात.
अ) आदेशक ब) अदेशी बँक क) आदाता ड) वरील सर्व
Option 4
- 10 ----- हे हुंडीचे प्रकार आहेत.
अ) स्वदेशी विनिमय पत्र ब) विदेशी विनिमय पत्र क) परस्पर सहाय्यक विनिमय पत्र ड) वरील सर्व
Option 4
- 11 खालीलपैकी रेखांकनाचे प्रकार आहेत.
अ) सामान्य ब) विशेष क) अ आणि ब दोन्ही ड) वरीलपैकी नाही.

Option 3

12 खालीलपैकी ----- पृष्ठांकनाचे प्रकार आहेत.

अ) कोरे ब) सशर्त क) दायित्वमुक्त ड) वरील सर्व

Option 4

13 भारतीय वित्तीय रचनेमध्ये घटकांचा समावेश होतो.

अ) वित्तीय बाजार ब) वित्तीय संस्था क) वित्तीय साधने ड) वरील सर्व

Option 4

14 खालीलपैकी सेवाचा समावेश वित्तीय सेवामध्ये होतो.

अ) भाडेपट्टी करार ब) पतमुल्यांकन क) हप्तेबंदीने वस्तुविनिमय ड) वरील सर्व

Option 4

15 अंतिम वापरकर्त्यांना स्थावर मालमत्तेतील गुंतवणुकीसाठी किंवा उपभोगासाठी बचतीची कार्यक्षम वाटणी -----
- करते.

अ) आर्थिक प्रणाली ब) वित्तीय प्रणाली क) बँकव्यवसाय प्रणाली ड) बाजार प्रणाली

Option 2

Q.2.टीपा लिहा. (चार पैकी कोणतेही तीन).

१५

1 वित्तीय मध्यस्थ संस्थांची कार्ये

Ans:

2 नाणेबाजाराची वैशिष्ट्ये

Ans:

3 बँकिंग व्यवसायाची उत्क्रांती

Ans:

4 रेखांकन

Ans:

Q.3.थोडक्यात उत्तरे लिहा. (चार पैकी कोणतेही तीन) .

१५

1 वित्तीय मध्यस्थ संस्थावर सविस्तर विवेचन करा.

Ans:

2 भांडवलबाजारातील उणीवा/कमतरता स्पष्ट करा.

Ans:

3 पतनिर्मितीच्या मर्यादा सांगा.

Ans:

4 धनादेशावर सविस्तर विवेचन करा.

Ans:

Q.4.सविस्तर उत्तर लिहा. (दोन पैकी एक) .

१५

1 भारतातील नाणेबाजार आणि भांडवल बाजारातील पतसाधने स्पष्ट करा.

Ans:

2 व्यापारी बँक म्हणजे काय सांगून व्यापारी बँकांची कार्ये सांगा.

Ans:
